

स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत
केंद्र शासनामार्फत सन २०१४-१५ मध्ये
वितरीत निधीच्या प्रमाणात राज्य हिश्याचा
उर्वरित निधी राज्यातील नागरी स्थानिक
स्वराज्य संस्थांना वितरित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन शुद्धिपत्रक क्रमांक: स्वमअ-२०१५/प्र.क्र.४०/नवि-३४

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक: २० फेब्रुवारी, २०१६.

वाचा:

१) शासन निर्णय, नगर विकास विभाग समक्रमांकित दिनांक २९ जानेवारी, २०१६

शासन शुद्धिपत्रक:

उपरोक्त संदर्भीय दिनांक २९ जानेवारी, २०१६ रोजीच्या शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक ५ नंतर पुढील प्रमाणे परिच्छेद अंतर्भूत करण्यात यावेत.

५(अ).वित्त विभाग परिपत्रक क्रमांक अर्थसं २०१५/प्र.क्र. ८५/अर्थ-३ दिनांक १७ एप्रिल, २०१५ अन्वये ३१, वेतनेतर सहाय्यक अनुदाने या बाबी खालील खर्च करण्यास विभागास अधिकार प्राप्त झाले असून सदर परिपत्रकातील परिच्छेद ७ ते १८ पैकी ७ अ, ७ ब, ८, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८ या प्रकरणी लागू नाही. परिच्छेद ९ मध्ये नमुद करण्यात आलेल्या अटींची पूर्तता होत आहे.

५(ब).वित्त विभाग परिपत्रक क्रमांक संकिर्ण २०१५/प्र.क्र.३४/कोषा.प्रशा.५ दिनांक २४ जुलै, २०१५ मधिल परिच्छेद ब मधील २ नुसार वित्त विभाग परिपत्रक क्रमांक अर्थसं २०१५/प्र.क्र. ८५/अर्थ-३ दिनांक १७ एप्रिल, २०१५ च्या परिशिष्टातील अनुक्रमांक १, २, ३, ४, ६, ७, ८ या प्रकरणी लागू नाही. तसेच सदर परिशिष्टातील अनुक्रमांक ५ बाबत नमुद करण्यात येते कि, या योजनेसाठी केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झाल्याची खात्री वित्त विभागाचे अनौपचारिक संदर्भ क्रमांक: अनौ. ३८१/व्यय-३, दिनांक १३/०८/०१५ अन्वये करण्यात आली आहे. वितरीत करावयाचा निधी केंद्र शासनाच्या हिश्याच्या समरूप राज्य शासनाच्या हिश्याच्या मर्यादेत आहे.

५(क).वित्त विभाग परिपत्रक क्रमांक संकिर्ण २०१५/प्र.क्र.३४/कोषा.प्रशा.५ दिनांक २४ जुलै, २०१५ मधिल परिच्छेद ब मधील ३ नुसार वित्त विभाग परिपत्रक क्रमांक अर्थसं २०१५/प्र.क्र. ८५/अर्थ-३ दिनांक १७ एप्रिल, २०१५ च्या परिशिष्टातील अनुक्रमांक ९ संदर्भातील तपासणी सुचीमधील अनुक्रमांक ४, ६, ७, ८, ९, १०, ११ या प्रकरणी लागू नाही. तसेच सदर तपासणी सुचीमधील अनुक्रमांक १, २, ३, ५ मध्ये नमुद करण्यात आलेल्या अटींची पूर्तता होत आहे.

५(ड). वित्त विभाग परिपत्रक क्रमांक संकिर्ण २०१५/प्र.क्र.३४/कोषा.प्रशा.५ दिनांक २४ जुलै, २०१५ मधील परिच्छेद अ मध्ये नमूद अनुक्रमांक ६, ७, ८, ९, १० सदर प्रकरणी लागू होत नाही. अनुक्रमांक १ ते ५ बाबतची माहिती पुढील प्रमाणे आहे.

(१) विभागास प्रदान वित्तीय अधिकार:- वित्त विभाग परिपत्रक क्रमांक अर्थसं २०१५/प्र.क्र. ८५/अर्थ-३ दिनांक १७ एप्रिल, २०१५ मधील ७ क अन्वये ३१ वेतनेतर सहायक अनुदाने या बाबीखालील खर्च करण्यास विभागास अधिकार प्राप्त झाले आहेत.

(२) मंजूर निधी:- मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९९, महानगरपालिकांना सहाय्य, (००) (७७) स्वच्छ भारत अभियानासाठी महानगरपालिकांना सहाय्य (राज्य हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७६१) योजनांतर्गत या लेखाशीर्षाखाली सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रुपये १४०.३८५७ कोटी निधी अर्थसंकल्पित असून त्यापैकी अद्याप पर्यंतचा खर्च रुपये ६१.९३६६ कोटी आहे. मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९२, नगरपरिषदांना सहाय्य, (००) (७९) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपरिषदांना सहाय्य (राज्य हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९७८८) योजनांतर्गत या लेखाशीर्षाखाली सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रुपये २८६.८३१८ कोटी निधी अर्थसंकल्पित असून त्यापैकी अद्याप पर्यंतचा खर्च रुपये १४१.०८४८ कोटी आहे. तसेच मागणी क्रमांक-एफ-२, २२१७, नगरविकास, (८०) सर्वसाधारण, १९३, नगरपंचायतींना सहाय्य, (००) (०४) स्वच्छ भारत अभियानांतर्गत नगरपंचायतींना सहाय्य (राज्य हिस्सा), ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर), (२२१७ ९८०३) योजनांतर्गत या लेखाशीर्षाखाली सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रुपये ११.८८२५ कोटी निधी अर्थसंकल्पित असून त्यापैकी अद्याप पर्यंतचा खर्च रुपये ५.४३५५ कोटी आहे.

(३) मागील ३ महिन्यापूर्वी दिलेल्या अनुदानापैकी ७५% किंवा अधिक निधी खर्च झाला आहे:- राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांच्याकडून प्राप्त झालेल्या उपयोगिता प्रमाणपत्रानुसार मागील ३ महिन्यापूर्वी दिलेल्या अनुदानापैकी ९६% निधी खर्च झाला आहे.

(४) ज्या लेखाशीर्षाखाली अनुदान वितरीत करण्यात येत आहे. त्या लेखाशीर्षांतर्गत १ वर्षापूर्वीचे संक्षिप्त देयक प्रलंबित नाही:- उपरोक्त नमूद लेखाशीर्षांतर्गत १ वर्षापूर्वीचे संक्षिप्त देयक प्रलंबित नाही

(५) स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान देताना त्यांच्याकडून राज्य शासनास येणे नाही किंवा येणे रक्कम समायोजित करण्यात आली आहे:- केंद्र पुरस्कृत योजनेसाठी समरूप राज्य शासनाच्या हिश्याचा निधी वितरीत करावयाचा असल्याने त्यामधून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून येणे असलेली रक्कम समायोजित करता येत नाही.

२. सदर शासन शुद्धिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०२२०१५१२१३१६२५ असा आहे. हे शुद्धिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(सुधाकर झा. बोबडे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा .मुख्यमंत्री महोदयांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
२. मा .राज्यमंत्री (नगर विकास) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
३. मा. अपर मुख्य सचिव, वित्त, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
४. मा. अपर मुख्य सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.
६. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, नागपूर.
७. महालेखापाल (लेखापरिक्षा)-१, मुंबई.
८. महालेखापाल (लेखापरिक्षा)-२, नागपूर
९. आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद संचालनालय, मुंबई.
१०. सचिव (नवि-२), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई ३२.
११. आयुक्त, महानगरपालिका (सर्व)
१२. राज्य अभियान संचालक, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), मुंबई.
१३. मुख्याधिकारी नगरपरिषदा / नगरपंचायती (सर्व)
१४. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
१५. अधिदान व लेखाधिकारी, अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई.
१६. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
१७. मुख्य लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.
१८. मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, नवी मुंबई.
१९. उप सचिव (नवि-४), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२०. उप सचिव (नवि-५), रोख शाखा, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
२१. निवडनस्ती, नवि-३४.